

०

महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ च्या अनुषंगाने विक्रीकर विभागातील अधिका-यांच्या पदनामामध्ये झालेला बदल.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग, मंत्रालय,
मुंबई-४०००३२,

परिपत्रक क्रमांक-मुवक-१५०५/प्रक्र.२२१/कराधान-१,
दिनांक १६ जानेवारी २००७.

संदर्भ:- शासकीय अधिसूचना क्रमांक-मुवक-१५०५/प्रक्र.२२१/कराधान-१,
दिनांक १४ जुलै २००५.


परिपत्रक

महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक १ एप्रिल २००५ पासून मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ ची अंमलबजावणी सुरु होऊन मुल्यवर्धित कर प्रणाली अंमलात आली. या अधिनियमातील कलम १० चे उप कलम (१) आणि (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून शासनाने मुल्यवर्धित कर अधिनियमाचे अंमलबजावणीकरिता मुंबई विक्रीकर अधिनियम १९५९ मधील पदनामान्वये विक्रीकर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची, दिनांक १४ जुलै २००५ रोजीचे राजपत्रामध्ये प्रसिध्दीस दिलेल्या अधिसूचनेद्वारे मुल्यवर्धित कर अधिनियमामधील पदनामानुरूप अस्तित्वात आलेल्या पदांकरिता, त्यांची नेमणूक केली. यामुळे विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांचे पूर्वीचे नियुक्तीचे तथा सद्यस्थितीत वापरातील पदनाम बदलले. त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

जुने पदनाम	बदललेले नवीने पदनाम
विक्रीकर उपआयुक्त	विक्रीकर सह आयुक्त
ज्येष्ठ सहायक विक्रीकर आयुक्त	ज्येष्ठ विक्रीकर उप आयुक्त
सहाय्यक विक्रीकर आयुक्त	विक्रीकर उपआयुक्त
विक्रीकर अधिकारी वर्ग-१	सहाय्यक विक्रीकर आयुक्त
विक्रीकर अधिकारी वर्ग-२	विक्रीकर अधिकारी

विक्रीकर विभागातील अधिका-यांशी पत्रव्यवहार करताना वरीलप्रमाणे बदललेल्या पदनामाची नोंद घ्यावी तसेच त्यांचे नवीन पदनामाने पत्रव्यवहार करावा.

सदर परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक २००७०११६१५४९५४००१ असा आहे.


(शशाक माथने)
विशेष कार्य अधिकारी

प्रत माहितीसाठी,

- १)राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे व उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- ३) सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सचिव
- ४) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
- ५) प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख्य
- ६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ८) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- ९) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १०) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र, मुंबई.
- ११) विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, विक्रीकर भवन, ८ वा मजला, माझगांव,
मुंबई-४०००१०.(२० प्रती).
- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १३) निवासी लेखा परीक्षक, मुंबई.
- १४) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १५) निवड नस्ती, कराधान-१.